

### Tata Power Solar bags orders of ₹538 cr from EESL

**TATA POWER SOLAR** has bagged orders worth ₹538 crore from state-run Energy Efficiency Services (EESL) to set up multiple distributed ground-mounted solar projects totalling 100MW. According to a statement, the commissioning date of the projects is set for 12 months. The utility scale EPC order book of Tata Power Solar now stands at 4GW (DC) capacity with an approximate value of ₹9,264 crore (without GST). — PTI

### 'Adani Ports' move on containerised cargo to push logistics cost

**PRESS TRUST OF INDIA** New Delhi, October 12  
**THE DECISION** OF Adani Ports and SEZ (APSEZ), which operates Mundra Port in Gujarat, not to handle containerised cargo originating from Iran, Pakistan and Afghanistan from November 15 will increase domestic logistics costs for the export sector, according to exporters. Federation of Indian Export Organisations (FIEO) vice chairman Khalid Khan said due to this decision, shipments coming to Mundra Port in Gujarat would shift to JNPT, Mumbai and it would increase congestion. "The move will increase freight cost by 20-25%. Congestion at JNPT will also increase. We will urge the commerce and shipping ministries to look into the matter to find a solution," Khan said. FIEO director general Ajay Sahai said the organisation is watching the development. "We expect the cargo from Adani administered ports will move to other ports. This will lead to higher domestic freight particularly for exports from north and western India, other than areas close to Mumbai. "It is too early to gauge its impact on our trade with these countries. What will be its impact on the availability of ships to Iran, overseas freight etc are issues, which have started bothering trade," Sahai said. Founder chairman of Technocraft Industries India Sharad Kumar Saraf said it is a "negative" step. "Adani port should have got customs department to revamp and tighten the inspection of cargo to prevent drugs import. We have friendly relations with Iran and need to establish good relations with the new Af Govt. They will surely see this step as an unfavourable act," Saraf said.

INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED	
(Registered Office: - 1104, A Wing, Naman Midtown, 11th Floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai, Mumbai City MH 400013)	
<b>Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Intellivate Capital Ventures Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date</b>	
Date	13.10.2021
Name of the Target Company (TC)	Intellivate Capital Ventures Limited
Details of the Offer pertaining to TC	Open Offer made by Acquirer(s) M/s Amfine Capital Management (P) Limited, Mr. Anubhav Dham and Ms. Anamika Dham to acquire upto 1,16,40,000 equity shares ("Offer Shares"), representing 40% of the total paid up equity share capital of Intellivate Capital Ventures Limited, (Target Company). Offer Price: Rupees 2.00 (Rupees Two Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI.
Name of the Acquirers	M/s Amfine Capital Management (P) Limited, Mr. Anubhav Dham and Ms. Anamika Dham
Name of the Manager to the offer	D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484
Members of the Committee of Independent Directors	(a) Mr. Paresh Tulsidas Vora (b) Mr. Anil Govindas Popat
IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any	Members of the Committee do not have any relationship or interest in the Company except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors.
Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members	Members of the Committee does not hold any shares or securities in the Target Company.
IDC Member's relationship with the Acquirers/PAC	No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s).
Trading in equity shares/other securities of the Acquirer/PAC by IDC Members	Not Applicable
Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC members believe that the Open Offer made to the shareholders of Intellivate Capital Ventures Limited is fair and reasonable.
Summary of reasons for recommendation	In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the following:- 1. The Offer Price is higher than the price as arrived by taking into account valuation parameters including, book value, Profit Earning Capacity Value, and such other parameters as are customary for valuation of shares of such companies, which comes to Rupees 1.83 per share. The Open Offer by the Acquirer (s) are being made at the highest price amongst the selective criteria and is in line with the Regulations prescribed under the SEBI (SAST) Regulations, and hence appear to be fair and reasonable.
Details of Independent Advisors, if any	NIL
Any other matter(s) to be highlighted	NIL
"To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Committee of Independent Directors of Intellivate Capital Ventures Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011."	
For Intellivate Capital Ventures Limited Sd/- Sd/- (Paresh Tulsidas Vora) (Anil Govindas Popat) Chairman of Committee Member	
Date : 12.10.2021	Place: New Delhi



**LIC Mutual Fund Asset Management Limited**  
(Investment Managers to LIC Mutual Fund)  
CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg. 4<sup>th</sup> Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020  
Tel. No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606  
Email: [service@licmf.com](mailto:service@licmf.com) • Website: [www.licmf.com](http://www.licmf.com)

---

**NOTICE-CUM-ADDENDUM No. 31 of 2021-2022**

NOTICE is hereby given that LIC Mutual Fund Trustee Private Limited, the Trustee to LIC Mutual Fund, has approved the following:-  
**Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under below Scheme of LIC Mutual Fund:-**

Name of the Scheme	Face Value (₹ per unit)	IDCW Rate (₹ per unit) *	Record Date **	NAV as on 11/10/2021 (₹ per unit)
LIC MF Equity Hybrid Fund – Direct Plan IDCW Option	10.00	0.10	18 <sup>th</sup> October 2021	17.455
LIC MF Equity Hybrid Fund – Regular Plan IDCW Option		0.10		15.6136

\* The payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.  
 \*\* Or the immediate next Business Day, if that day is not a Business Day.  
**Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the scheme would fall to the extent of payout and statutory levy.**  
 Income distribution is subject to the availability of distributable surplus, will be paid, net of TDS, as applicable, to those Unit holders whose names appear in the Register of Unit holders / Statement of Beneficial owners (as applicable) under the IDCW Option(s) of the aforesaid scheme as on the Record Date.  
 With regard to Unit holders under the IDCW Option of the scheme, who have opted for reinvestment of Income Distribution cum Capital Withdrawal, the IDCW due will be reinvested net of TDS, as applicable, by allotting Units for the income distribution amount at the prevailing ex-IDCW NAV per Unit on the Record Date.

**For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED**  
Sd/-  
Authorized Signatory


Date : 12/10/2021  
Place: Mumbai

---

**As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.**  
 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

### Foxconn arm opens research, development facility in Chennai

**PRESS TRUST OF INDIA** New Delhi, October 12  
**ELECTRONIC MANUFACTURING SERVICES** firm Foxconn's subsidiary Bharat FIH, formerly known as Rising Stars Mobile India, has opened a research and development centre at the IIT Madras Research Park in Chennai, the company said on Tuesday.  
 It will be among the first R&D centres in India to design end-to-end 5G devices and will offer end-to-end services to customers, including product design, tooling and moulding, global sourcing and manufacturing services for smartphones and other products and services in the electronics segment. Bharat FIH makes devices for Xiaomi and Nokia. Bharat FIH country head and managing director Josh Foulger said there is a clear market need for innovative technologies and products with quick turnaround times in the ever-changing electronics segment. "Our India R&D will capitalise on our manufacturing strengths and collaborate with our global teams under the Foxconn Technology Group in product design, cost optimisation, customer experience, sourcing, tooling and manufacturing," Foulger said. The company said the R&D The facility will be among the first R&D centres in India to design end-to-end 5G devices and will offer end-to-end services to customers, including product design, tooling and moulding, global sourcing and manufacturing services. "Bharat FIH R&D centre will be among the first R&D centres in India to design end-to-end 5G devices. This centre will also leverage the IT strength and local talents," Foulger said. The R&D centre will operate in four domains, namely, industrial, mechanical, hardware and software design, and will be aligned to help translate customer requirements into product specifications for all electronic products. "OEM (original equipment manufacturer) brands in the electronics sector will have access to our latest technologies and robust designs based on deep consumer insights and assist them in shortening their product development cycles," Foulger said.



**NOTICE CUM ADDENDUM NO. AD/31/2021**

**THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE SCHEME INFORMATION DOCUMENT ("SID"), KEY INFORMATION MEMORANDUM ("KIM") AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF SCHEMES OF MIRAE ASSET MUTUAL FUND ("MAMF/FUND")**

- Introduction of One Time Mandate Facility under all the Schemes of Mirae Asset Mutual Fund**  
 Investors are hereby advised to take note of the introduction of a new facility i.e. One Time Mandate Facility (OTM Facility) under all the Schemes of Mirae Asset Mutual Fund (MAMF) with effect from **Monday, October 18, 2021**.  
 One Time Mandate (OTM) facility is one-time registration which can be used by an investor to instruct the bank account to deduct a specific amount towards investing into Systematic Investment Plan (SIP) through physical mode. After registering for OTM, investors do not need to follow the payment process every time while investing in SIP.  
 The salient features of the OTM Facility are as under:  
 1. OTM is a one - time registration process wherein the Investor of the Scheme(s) of the Fund authorizes his / her bank to debit their account up to a certain specified limit on request received from the Fund, as and when the instalment is due, without the need of submitting cheque or fund transfer letter with every instalment thereafter.  
 2. OTM will be registered at a Folio level. In a Single Folio, Investor will be able to register 5 separate OTMs with different banks. Separate OTMs will need to be registered for separate Foliros. Once registered, OTM Debit Mandate Form enables periodic deduction of Systematic Investment Plan (SIP) transactions. This facility is not available for Lumpsum transactions.  
 3. New OTM submission will not replace the existing registered OTM in the Folio. It will be treated as additional OTM in the Folio, which will be up to 5 OTMs per Folio. For any change or additional registration after the 5<sup>th</sup> OTM, the Investor will need to cancel any one of the Existing OTM in the Folio.  
 4. The facility would enable investment through SIP in the schemes of the Fund by sending instructions indicating OTM usage for transaction through physical mode.  
 5. The facility can be availed only if the Investor's Bank is participating in NACH (National Automated Clearing House) platform and subject to investor's bank accepting OTM registration mandate. Registration of One Time Mandate will take up to 25 - 30 Calendar days before the 1<sup>st</sup> installment date. This purely depends on the reverse response by NPCI.  
 6. Registration of the facility or any deactivation thereof shall be carried out by the AMC on submission of valid written request at any Investor Service Centre of the AMC by the Investor. The AMC shall not be liable for execution of OTM based transaction, if any, occurring between the period of submission of discontinuation request and registration of such deactivation. Investors are also requested to read the Terms and Conditions of the OTM facility given on the reverse of the OTM mandate form.  
 The Trustees / AMC reserves the right to introduce, change, modify or withdraw the features available in this facility from time to time.
- Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal under Mirae Asset Savings Fund**  
**NOTICE** is hereby given that Mirae Asset Trustee Company Pvt. Ltd., Trustees to Mirae Asset Mutual Fund ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum capital withdrawal (IDCW) under Mirae Asset Savings Fund (an open ended low duration debt scheme investing in instruments with Macaulay duration\* of the portfolio between 6 months and 12 months) ("Refer page no. 26 of SID) ("Scheme") as under:  

Scheme / Plan / Option	Quantum** (₹ per unit)	NAV as on October 11, 2021 (₹ per unit)	Record Date*	Face Value (₹ Per Unit)
Mirae Asset Savings Fund - Regular Savings Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option	15.00	1018.9175	Monday, October 18, 2021	1,000/-
Mirae Asset Savings Fund - Direct Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option	20.00	1023.4420		

\* or the immediately following Business Day, if that day is not a Business day.  
 \*\* subject to availability of distributable surplus as on the record date and as reduced by applicable statutory levy, if any.

**Pursuant to the payment of IDCW, the NAV of the Income Distribution cum capital withdrawal option of the above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**  
 Income distribution will be paid to those unitholders /beneficial owners whose names appear in the register of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on the record date.


This notice cum addendum forms an integral part of SID, KIM and SAI of the Scheme(s) of the Fund as amended from time to time. All the other terms and conditions of SID, KIM and SAI will remain unchanged.

For and on behalf of the Board of Directors of  
**MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD.**  
(Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

Place : Mumbai Sd/-  
Date : October 12, 2021 AUTHORIZED SIGNATORY

**MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).**  
**Registered & Corporate Office:** 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.  
 ☎ 1800 2090 777 (Toll free), ✉ [customercare@miraeeset.com](mailto:customercare@miraeeset.com) 🌐 [www.miraeesetmf.co.in](http://www.miraeesetmf.co.in)

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**



**NAZARA TECHNOLOGIES LIMITED**  
CIN: U72900MH1999PLC122970  
Registered Office: 51-55, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai - 400021, Contact: 91-22-40330800, Email: [info@nazara.com](mailto:info@nazara.com), Website: [www.nazara.com](http://www.nazara.com)

---

**NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

**NOTICE** is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of **NAZARA TECHNOLOGIES LIMITED** (the "Company") scheduled to be held on Wednesday, November 03, 2021 at 11:00 A.M IST through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set out in the Notice of the EGM.

In compliance with the applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars) and applicable SEBI Circulars, the Company has completed the dispatch of Notice convening the EGM through electronic mode to all those eligible shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents or with their Depository Participants (DP), whose names appear in the Register of Member/ Register of Beneficial Owners as on Friday, October 08, 2021. Further, in compliance with the above Circulars, the EGM of the Company will be held through VC or OAVM without the physical presence of members at a common venue.

Members may note that the Notice of EGM is available on the website of the Company [www.nazara.com](http://www.nazara.com) and on the website of the Stock exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on the website of the Central Depository Services Limited (CDSL) [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards of General Meetings (SS-2) issued by the Institute of the Company Secretaries of India read with the applicable MCA Circulars, the Company is providing the facility of "e-voting" to its Members, to enable them to cast their votes on the resolutions set forth in the Notice of the EGM, by electronic means (e-voting) by using electronic voting system provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) either by (a) remote e-voting system prior to the EGM or (b) remote e-voting during the EGM.

The Company has fixed on Wednesday, October 27, 2021 as the "cut-off date" to determine the eligibility of Members for voting by remote e-voting or e-voting at the EGM. Voting rights of the Members shall be in the same proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

The remote e-voting period commences on Friday, October 29, 2021 at 9:00 A.M. (IST) and ends on Tuesday, November 02, 2021 at 5:00 P.M. (IST) and the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members may please note that once the vote on the resolutions is cast by a Member through remote e-voting/e-voting, he/she shall not be allowed to change it subsequently.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the EGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, October 27, 2021, may view the Notice of the EGM on the website of the Company at [www.nazara.com](http://www.nazara.com) or on the website of CDSL [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). Such persons may obtain the login ID and password by sending a request at [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com). However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can cast his/her vote by using existing User ID and password and by following the procedure as mentioned in the Notes to EGM Notice or by voting at the EGM.

The Members can opt for only one mode of remote e-voting i.e. either prior to the EGM or during the EGM. However, the members who have cast their vote by remote e-voting prior to EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Members are requested to carefully read the Notes set out in the Notice of the EGM and in particular, the detailed procedure for manner of joining EGM, manner of casting vote through remote e-voting / e-voting at the EGM. The same also contains details of process to be followed to retrieve the password for e-voting.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) or you may write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call on toll free no: 022-2305842/43 or send the request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager. Alternatively, you can connect with him on 022-23058738.

**For Nazara Technologies Limited**  
Sd/-  
Vikash Mittersain  
Chairman & Managing Director  
DIN: 00156740

Date: 12<sup>th</sup> October, 2021  
Place: Mumbai

**SALE NOTICE**

**SHRI LAKSHMI COTSYN LIMITED (In Liquidation)**

Liquidator: Mr. Rohit Sehgal  
 Registered Office: 19/X-1, Krishnapuram, Kanpur, Uttar Pradesh- 208007  
 Email ID: [shrilakshmi@aaainsoolvency.com](mailto:shrilakshmi@aaainsoolvency.com); [rohit.sehgal@aaainsoolvency.com](mailto:rohit.sehgal@aaainsoolvency.com)  
 Contact No. +91 7011568767 (Mr. Rahul Nagar)  
 Escalation: If the query is not responded on the phone number given above, then Text or Whatsapp message can be sent to +91-9811363220

---

**E-Auction**  
**Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016**  
**Date and Time of E-Auction: 02nd November, 2021 at 3:00 pm IST to 5:00 pm IST (With unlimited extension of 5 minutes each)**  
**Last Date to deposit EMD and documents: 29th October, 2021 by 5:00 pm**

Sale of Assets and Properties owned by Shri Lakshmi Cotsyn Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Allahabad Bench, vide order dated 1st July 2020. The sale will be done by the undersigned through the e-auction platform <https://ncltauction.auctiontiger.net>.

Block	Asset	Reserve Price (in Rs.)	EMD Amount (in Rs.)	Incremental Value (in Rs.)
A	Sale of units of the Corporate Debtor as a going concern; 1. Abhaypur Unit 2. Malwan-1- Denim Unit (alongwith the Residential Housing area) 3. Rewari Bujurg Unit 4. Vehicles located at Head Office-Kanpur	336.25 Crores	29.00 Crores	1.00 Crore
B	Sale of Abhaypur Unit on a Standalone basis	122.25 Crores	10.00 Crores	25.00 Lacs
C	Sale of Malwan-1- Denim Unit (alongwith the Residential/ Housing area) on a Standalone basis;	144.00 Crores	12.00 Crores	25.00 Lacs
D	Sale of Rewari Bujurg Unit on a Standalone basis	80.25 Crores	6.50 Crores	25.00 Lacs
E	Vehicles located at Head office includes total 10 LMV vehicles including Toyota Innova, Hyundai i20, Honda City, Grand i10, Accent, etc.	18.25 Lacs	1.80 Lacs	25,000/-

Terms and Condition of the E-auction are as under  
 1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/S E-procurement Technologies Limited (Auction Tiger).  
 2. THE COMPLETE AND DETAILED INFORMATION ABOUT THE ASSETS OF THE COMPANY ARE AVAILABLE IN THE "E-AUCTION PROCESS DOCUMENT" AS ANNEXURE -VI TO THE DOCUMENT, WHICH IS AVAILABLE ON THE WEBSITES i.e. <https://ncltauction.auctiontiger.net>. THIS SALE NOTICE MUST BE READ ALONGWITH THE "E-AUCTION PROCESS DOCUMENT".  
 3. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on websites contact: Mr. Ramprasad at +91-635189634/079-61200586 & 635189634 ramprasad@auctiontiger.net; neha.gyani@auctiontiger.net; support@auctiontiger.net (Ongoing to the link <https://ncltauction.auctiontiger.net>) interested bidders will have to register for the mentioned company by using either one of the two options, (i) Company's name (Shri Lakshmi Cotsyn Limited), or by (ii) State and property type.  
 a) In case there is at least one Eligible Bidder for Block A, the e-auction of all other blocks will stand cancelled and EMD received for all other Blocks, if any, will be returned to the respective bidders.  
 In case, the bidding for any block (as specified in 3(a)) is cancelled, then the eligible Bidders who have submitted their bid documents for such block(s) shall be informed about cancellation and all such Bidders shall have an option to revise their bid documents and the EMD and participate in the bidding for Block A, provided they confirm the same in writing within (2) (two) days from the date of receipt of information about cancellation of bids from the Liquidator and pay the balance EMD, if any. However, no fresh EMD for participation in block B to Block E, shall be entertained after 29th October 2021.  
 4. The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy themselves. The properties mentioned above can be inspected by the prospective bidders at the site with prior appointment, contacting Mr. Rahul Nagar: 7011568767.  
 5. The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount either through DD/NET/RTGS in the Account of "SHRI LAKSHMI COTSYN LIMITED IN LIQUIDATION", Account No.: 50200050452182, HDFC Bank Limited, New Delhi, Branch: The Peach Tree, C-Block, Sushant Lok I, Gurgaon 122002, IFSC Code: HDFC0002686; or through DD drawn on any Scheduled Bank in the name of SHRI LAKSHMI COTSYN LIMITED IN LIQUIDATION or give a Bank Guarantee for the EMD Amount as per Format A or Format B as given in the Complete E-Auction process document.  
 6. The intending bidder should submit the evidence for EMD Deposit or Bank Guarantee and Request Letter for participation in the E-Auction along with Self attested copy of (1) Proof of Identification (2) Current Address-Proof (3) PAN card (4) Valid e-mail ID (5) Landline and Mobile Phone number (6) Affidavit and Undertaking, as per Annexure 1 (7) Bid Application Form as per Annexure 11 (8) Declaration by Bidder, as per Annexure III. The formats of these Annexures can be taken from the Complete E-Auction process document. These documents should reach the office of the liquidator or by e-mail, at the address given below before 7:00 PM of 29th October 2021. The Name of the Eligible Bidders will be determined by the Liquidator to participate in e-auction on the portal (<https://ncltauction.auctiontiger.net>). The e-auction service provider (Auction tiger) will provide User ID and password by email to eligible bidders.  
 7. In case, a bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing time will automatically get extended for 5 minutes with unlimited extension. The bidder who submits the highest bid amount (not below the reserve price) on closure of E-auction process shall be declared as the Successful Bidder and a communication to that effect will be issued through electronic mode which shall be subject to approval by the Liquidator.  
 8. The EMD of the Successful Bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders, who have participated in the bidding process, shall be refunded. The EMD shall not bear any interest. The Liquidator will issue a Letter of Intent (LOI) to the Successful Bidder in accordance with terms specified under E-auction process document and the Successful Bidder shall have to deposit the balance amount (Successful Bid Amount - EMD Amount) within 30 days on issuance of the LOI by the Liquidator. Default in deposit of the balance amount by the successful bidder within the time limit as mentioned in the LOI would entail forfeiture of the entire amount deposited (EMD + Any Other Amount) by the Successful Bidder.  
 9. The Successful Bidder shall bear the applicable stamp duties/transfer charge, fees etc. and all the local taxes, duties, rates, assessment charges, fees etc. in respect of the property put on auction.  
 10. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason therefor.  
 11. After payment of the entire sale consideration, the sale certificate/agreement will be issued in the name of the successful bidder only and will not be issued in any other name.  
 12. The sale shall be subject to provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulations made thereunder.  
 13. The interested Bidder(s) shall be provided access to the data room ("Data Room") established and maintained by the Company acting through the Liquidator in order to conduct due diligence of the business and operations of the Company. The interested bidder(s) shall be provided access to the information in the Data Room until the E-Auction Date. The access to, and usage of the information in the Data Room by the interested bidder(s) shall be in accordance with the rules as may be set forth by the Liquidator from time to time.  
 14. E-auction date & Time: 2nd November, 2021 from 3:00 p.m. to 5:00 p.m. (with unlimited extension of 5 min)

Sd/-  
Rohit Sehgal  
Liquidator, Shri Lakshmi Cotsyn Limited - In Liquidation  
IBBI Regn. No.: IBBI/PA-001/IP-P00528/2017-2018/10953

Date: 13/10/2021  
Place: Gurugram  
Address for correspondence: 581, 4<sup>th</sup> Floor, Sector - 27, Gurgaon, Haryana, 122002  
Email ID: [iamsr101@gmail.com](mailto:iamsr101@gmail.com); Contact No.: 7011568767 (Mr. Rahul Nagar)





**Power Exchange India Limited**

Sumer Plaza, Unit No.901,9th floor, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai - 400 059, India.  
Tel: +91 22 40096667/87 Fax: +91 22 40096633/90 Email: info@pxii.co.in, CIN:U74900MH2008PLC1719152

**Trading Month September 2021**

Markets Traded	DAS		INTRADAY		DAC		ANYDAY		GTAM-ANDBAY		GTAM-DAG		GTAM-DAG-SOLAR	
	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)	Prices (Rs/KWh)	Volume (MUS)
Min	3.33	0.03	5.36	0.45	2.50	0.43	3.70	0.40	4.35	0.14	3.50	0.65	3.40	0.84
Max	15.90	0.36	8.00	2.25	8.34	16.43	4.50	8.88	4.35	0.14	7.84	2.78	5.53	1.01
Avg.	6.62	0.21	6.52	1.13	4.58	5.32	4.11	8.68	4.35	0.14	4.14	1.70	3.98	0.92
Total		1.27		3.40		143.61		104.16		1.30		47.53		5.53

**महत्वपूर्ण सूचना**

सर्व संबंधित को सूचित किया जाता है कि रेलवे द्वारा निर्मललिखित विशेष रेलगाड़ियों के यात्री डिब्बों के संयोजन में परिवर्तन करके निम्नानुसार संचालित करने का निर्णय लिया गया है:-

**विशेष रेलगाड़ियों के यात्री श्रेणियों में परिवर्तन**

रेलगाड़ी संख्या	वर्तमान यात्री डिब्बे	संशोधित यात्री डिब्बे	प्रभावी तिथि (प्रारंभिक स्टेशन से)
03257/03258 दानापुर-आनंद विहार (ट)-दानापुर जनसाधारण स्पेशल	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-20	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-20, द्वितीय श्रेणी सामान डिब्बा एवं ब्रेक वेन-1, कुल डिब्बे = 22	दानापुर से दिनांक 13.10.2021 आनंद विहार (ट) से दिनांक 14.10.21
13257/13258 दानापुर-आनंद विहार (ट) - दानापुर जनसाधारण एक्सप्रेस	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, कुल डिब्बे = 22	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-4, द्वितीय श्रेणी (आरक्षित)-7, वाता. कुसीयान-2, द्वितीय श्रेणी सहित सामान एवं ब्रेक वेन-1, कुल डिब्बे = 15	लखनऊ एवं पाटलिपुत्र से दिनांक 18.10.2021
02530/02529 लखनऊ जं. - पाटलिपुत्र जं. - लखनऊ जं. सुपरफास्ट	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-4, द्वितीय श्रेणी (आरक्षित)-7, वाता. कुसीयान-2, कुल डिब्बे = 15	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-4, द्वितीय श्रेणी (आरक्षित)-7, वाता. कुसीयान-2, द्वितीय श्रेणी सहित सामान एवं ब्रेक वेन-1, कुल डिब्बे = 15	लखनऊ एवं पाटलिपुत्र से दिनांक 18.10.2021
05070/05069 ऐशबाग - गोरखपुर - ऐशबाग इन्टरसिटी एक्सप्रेस	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-4, द्वितीय श्रेणी (आरक्षित)-7, वाता. कुसीयान-2, कुल डिब्बे = 15	ब्रेक, लगेज कम जेनरेटर कार-1, द्वितीय श्रेणी-4, द्वितीय श्रेणी (आरक्षित)-7, वाता. कुसीयान-2, द्वितीय श्रेणी सहित सामान एवं ब्रेक वेन-1, कुल डिब्बे = 15	ऐशबाग से दिनांक 17.10.2021 गोरखपुर से दिनांक 18.10.2021

रेलयात्रियों से अनुरोध है किसी भी अन्य जानकारी जैसे मार्ग में पड़ने वाले स्टेशन एवं उनकी विस्तृत समय-सारणी की जानकारी के लिए रेलमदद हेल्पलाइन नं. 139 पर सम्पर्क करें अथवा रेलवे की वेबसाइट <https://enquiry.indianrail.gov.in> अथवा NTES App देखें।

नोट: रेलगाड़ियों और रेलवे स्टेशनों पर सामाजिक दूरी व सैनिटाइजेशन आदि संहिता कोविड-19 से संबंधित राज्य एवं केंद्र सरकार के सभी नियमों और सभी सावधानियों का पालन करना अनिवार्य है।

रेलमदद हेल्पलाइन नं. 139 • रेलमदद वेबसाइट: [www.railmadad.indianrailways.gov.in](http://www.railmadad.indianrailways.gov.in) देखें एवं रेलमदद ऐप डाउनलोड करें।

**उत्तर रेलवे**  
आजादी का अमृत महोत्सव  
हम फॉलो करें

**INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED**  
(Registered Office: - 1104, A Wing, Naman Midtown, 11th Floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai, Mumbai City MH 400013)

**Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Intellivate Capital Ventures Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date**

Date	13.10.2021
Name of the Target Company (TC)	Intellivate Capital Ventures Limited
Details of the Offer pertaining to TC	Open Offer by Acquirer (s) Ms Amine Capital Management (P) Limited, Mr. Anubhav Dham and Ms. Anamika Dham to acquire upto 1,16,40,000 equity shares (Offer Shares), representing 40% of the total paid up equity share capital of Intellivate Capital Ventures Limited. (Target Company). Offer Price: Rupees 2.00 (Rupees Two Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI.
Name of the Acquirers	Ms Amine Capital Management (P) Limited, Mr. Anubhav Dham and Ms. Anamika Dham
Name of the Manager to the offer	D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM00011484
Members of the Committee of Independent Directors	(a) Mr. Paresh Tulsidas Vora (b) Mr. Anil Govindas Popat
IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any	Members of the Committee do not have any relationship or interest in the Company except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors.
Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members	Members of the Committee does not hold any shares or securities in the Target Company. TC by IDC Members
IDC Member's relationship with the Acquirers/PAC	No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s).
Trading in equity shares/other securities of the Acquirer/PAC by IDC Members	Not Applicable
Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC members believe that the Open Offer made to the shareholders of Intellivate Capital Ventures Limited is fair and reasonable.
Summary of reasons for recommendation	In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the following- 1. The Offer Price is higher than the price as arrived by taking into account valuation parameters including, book value, Profit Earning Capacity Value, and such other parameters as are customary for valuation of shares of such companies, which comes to Rupees 1.83 per share. The Open Offer by the Acquirer (s) are being made at the highest price amongst the selective criteria and is in line with the Regulations prescribed under the SEBI (SAST) Regulations, and hence appear to be fair and reasonable.
Details of Independent Advisors, if any	NIL
Any other matter(s) to be highlighted	NIL

"To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Committee of Independent Directors of Intellivate Capital Ventures Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011."

For Intellivate Capital Ventures Limited

Date : 12.10.2021  
Place: New Delhi  
Chairman of Committee  
Member

**कच्चा सूचना - (अचल सम्पत्ति के लिये) नियम-8(1)**

जैसा कि, वित्तीय परिस्मृतियों के प्रतिभूतिकरण एवं पुनर्निर्माण तथा प्रतिभूति हित प्रवर्तन अधिनियम, 2002 के अंतर्गत आईआईएफएल होम फाइनेंस लि. (पूर्व में इंडिया इन्फोटेकनोलॉजी हारडवेयर फाइनेंस लि. (आईआईएफएलएचएफएल) के प्राधिकृत अधिकारियों के रूप में तथा प्रतिभूति हित (प्रवर्तन) नियमवाली, 2002 के नियम 3 के साथ पंजीकृत शाखियों का प्रयोग करते हुए कम्पनी के प्राधिकृत अधिकारियों के रूप में अधोहस्ताक्षरों में मांग सूचना जारी कर यहाँ नीचे वर्णित ऋणधारकों/सह-ऋणधारकों को उनका सूचना की प्राप्ति की तिथि से 60 दिनों के भीतर सूचना में वर्णित राशि चुकाने का निर्देश दिया था। ऋणधारक इस राशि को वापस लौटाने में विफल रहे, अतः परन्तुदा ऋणधारक, तथा आम जनता को सूचित किया जाता है कि अधोहस्ताक्षरों में उक्त नियमवाली के नियम 8 के साथ पंजीकृत अधिनियम की धारा 13(4) के अंतर्गत उन्हें प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए अधोहस्ताक्षरों में यहाँ नीचे वर्णित सम्पत्तियों का कब्जा कर लिया है।

विशेष रूप से ऋणधारकों तथा आम जनता को परन्तुदा सतर्क किया जाता है कि वे यहाँ नीचे वर्णित सम्पत्तियों का व्यवसाय न करें तथा इन सम्पत्तियों का किसी भी तरह का व्यवसाय यहाँ नीचे वर्णित राशि के साथ उस पर ब्याज के लिये आईआईएफएलएचएफएल के चार्ज के अधीन होगा।

"ऋणधारक का ध्यान अधिनियम की धारा 13 की उप-धारा (8) के प्रावधानों के प्रति आकृष्ट की जाती है कि यदि ऋणधारक विक्री अथवा अंतरण के लिये निर्धारित तिथि से पूर्व किसी भी समय यहाँ की सभी लागतों, चार्जज एवं खर्चों के साथ "आईआईएफएलएचएफएल" के बकाये का भुगतान कर देते हैं तो "आईआईएफएलएचएफएल" द्वारा प्रतिभूति परिस्मृतियों की विक्री अथवा अंतरण नहीं की जाएगी तथा प्रतिकूल परिस्मृतियों के अंतरण अथवा विक्री के लिये "आईआईएफएलएचएफएल" द्वारा कोई कदम नहीं उठाई जाएगी।

ऋणधारक (को) का नाम	प्रातिभूति परिस्मृति (अचल सम्पत्ति) का विवरण	कुल बकाया देयता (₹.)	मांग सूचना तिथि	कच्चा सूचना तिथि
श्री ललित कुमार पंचवाल, श्रीमती राधी पंचवाल (प्रतिभूति नं. 858709, केरला गैर आवासीय, दिल्ली-110035, भारत)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: इंदौर निम्न फ्लैट नं. 137वीं, माप 40 वर्ग मी., प्रथम तल, (प्रतिभूति नं. 858709, केरला गैर आवासीय, दिल्ली-110035, भारत)	₹. 6,84,803/- (₹. छ. लाख 68,480.30 केवल)	22 जुल, 2021	7 अक्टू, 2021
श्रीमती प्रमिला शर्मा, श्री बालकीश शर्मा (प्रतिभूति नं. 860387)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: प्रोप. क्र. आर-201, तीसरा तल, फ्लैट साईड, माप 83.61 वर्ग मी., मोहन गार्डन, उत्तर नगर, दिल्ली-110059, भारत	₹. 31,70,427/- (₹. इकत्तरवीं लाख सत्तर हजार चार सौ साठसठ मात्र)	16 जुल, 2021	7 अक्टू, 2021
श्री अरुण कुमार, श्री नवीन कुमार, श्री रोहित कुमार, श्री शिवानी (प्रतिभूति नं. 879989, 932998, 932999, दिल्ली-110084, भारत)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: ऊपरी प्लॉट का भाग, प्लॉ. नं. ए-1, माप 83.5 वर्ग गज, प्लॉ. नं. 879989, 932998, 932999, दिल्ली-110084, भारत	₹. 87,92,989/- (₹. अठ्ठावन लाख 92,989.00 केवल)	23 जुल, 2021	7 अक्टू, 2021
श्रीमती सरोजिनी तथा श्री सतीश पाण्डेय, (प्रतिभूति नं. 879568, 932869, 932869, दिल्ली-110018, भारत)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: प्लॉट माप 38 वर्ग गज, प्लॉट नं. 879568, 932869, 932869, दिल्ली-110018, भारत	₹. 87,95,688/- (₹. अठ्ठावन लाख 95,688.00 केवल)	29 जुल, 2021	7 अक्टू, 2021
श्रीमती किष्कि शा तथा अरुण कुमार (प्रतिभूति नं. 929955, 856889)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: प्लॉट नं. 4097 से 4099 का भाग माप 130 वर्ग गज, प्लॉट नं. XIV, गली चन्द्रा सरदार बाजार, दिल्ली-110006, भारत	₹. 29,99,881/- (₹. उन्नीस लाख निम्नाने हजार आठ सौ इकत्तरवीं मात्र)	24 जुल, 2021	7 अक्टू, 2021
श्री लक्ष्मी सिंह, श्रीमती परमवी और श्री लक्ष्मी (प्रतिभूति नं. 940300, 942357)	सम्पत्ति का सभी भाग तथा हिस्सा: निर्मित प्लॉट माप 15/100 वर्ग गज, प्लॉट नं. 940300, 942357, दिल्ली-110018, दिल्ली, भारत में स्थित	₹. 33,65,509/- (₹. तीसरी लाख छेत्तर हजार पाँच सौ मात्र), प्रतिभूति नं. 942357, ₹. 1,02,649/- (₹. एक लाख दो हजार छह सौ मात्र)	27 जुलाई, 2021	7 अक्टू, 2021

अधिक विवरणों के लिये कृपया शाखा कार्यालय: प्लॉट नं. 30/30 ई, उरुपी गू लुन, मैन शिवाजी मार्ग, नरफाड़ रोड, जमुआर रोड रुम के पास में, मोती नगर, नई दिल्ली में प्राधिकृत अधिकारियों एवं/अथवा कॉर्पोरेट कार्यालय: आईआईएफएल टावर, प्लॉट नं. 98, फेज-IV, उद्योग विहार, गुरुग्राम, हरियाणा में सम्पर्क करें।  
तिथि: 13 अक्टू, 2021, स्थान: दिल्ली/पुनर्गठित हल-। प्राधिकृत अधिकारियों, आईआईएफएल होम फाइनेंस लि. के लिये

**भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर**

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर एक राष्ट्रीय महत्व का संस्थान है, जिससे इंजीनियरिंग, प्रौद्योगिकी, विज्ञान और कला की विभिन्न शाखाओं में शिक्षा एवं अनुसंधान प्रदान करने के लिए प्रौद्योगिकी संस्थान अधिनियम, 1961 के तहत स्थापित किया गया है। संस्थान, पात्र भारतीय नागरिकों से विभिन्न पदों पर स्थायी नियुक्ति हेतु आवेदन-पत्र, ऑनलाइन माध्यम से, आमंत्रित करता है। विज्ञापन की विस्तृत जानकारी के लिए कृपया संस्थान की वेबसाइट [www.iitk.ac.in/infocell/recruitment](http://www.iitk.ac.in/infocell/recruitment) देखें। पुनर्रच: इच्छुक अभ्यर्थी दिनांक 16 नवम्बर, 2021, समय: सायं 05:00 बजे तक केवल ऑनलाइन माध्यम से आवेदन कर सकते हैं।  
कुलसचिव  
दिनांक 1/2021

**"IMPORTANT"**

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any enquiries or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**REGIONAL OFFICE DEHRADUN**

**अचल सम्पत्तियों की विक्री के लिये विक्री सूचना**  
प्रतिभूति हित (प्रवर्तन) नियमवाली, 2002 के नियम 8(6) के प्रावधानों के साथ पंजीकृत वित्तीय परिस्मृतियों के प्राधिकृतकरण एवं पुनर्निर्माण तथा प्रतिभूति हित प्रवर्तन अधिनियम, 2002 के अंतर्गत अचल परिस्मृतियों की ई-नीलामी विक्री सूचना  
एतद्द्वारा आम जनता तथा विशेष रूप से ऋणधारक (को) तथा गारंटर (रें) को सूचित किया जाता है कि प्रतिभूति क्रेडिटर के पास गिरवी/चाबडी नीचे वर्णित अचल सम्पत्ति जिसका यूनिफन बैंक ऑफ इंडिया (प्रतिभूति क्रेडिटर) के प्राधिकृत अधिकारी द्वारा भौतिक/रचनात्मक कब्जा किया गया है, की नीचे वर्णित ऋणधारकों तथा गारंटरों से युनिफन बैंक ऑफ इंडिया के बकाये की वसूली के लिये नीचे वर्णित तिथि को "जैसा है जहाँ है", "जैसा है जो भी है" तथा "जो कुछ भी चाहें है" आधार पर विक्री की जाएगी। आश्रित मूल्य तथा धरोहर राशि भुगतान का विवरण नीचे वर्णित है।

शुद्धा का नाम, पता एवं सम्पर्क नं.	यूनिफन बैंक ऑफ इंडिया, प्रेम नगर शाखा, विंग नं. 2, बेंक नं. 10/08 शिव मेडिकोकेल के निकट, प्रेम नगर, देहरादून, उत्तराखंड-248001 एवं 7007700686	बकाया राशि: 31.1.2020 के र. 2068734.80 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च
ऋणधारक एवं गारंटरों का नाम	1. श्रीमती मोनिका मलिक, पत्नी श्री सुरज मलिक, साईबाबा एन्क्लेव, टाऊन डीसी कोलोनी, देहरादून 2. श्री सुरज मलिक, पुत्र श्री विवेक कुमार मलिक साईबाबा एन्क्लेव, टाऊन डीसी कोलोनी, देहरादून	बकाया राशि: 31.1.2020 के र. 2068734.80 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च

सम्पत्ति सं. 1: (रचनात्मक कब्जा): खसरा नं. 704 का मिन, मोजा-देहरादून, परगना-सेन्दूल दून, तहसील एवं जिला-देहरादून (उत्तराखंड) में श्रीमती मोनिका मलिक के स्वामित्व में आवासीय मकान, माप 73.21 वर्ग मी. का सभी भाग तथा हिस्सा तथा चौहद्दी: उत्तर: दूररे की भूमि, दक्षिण: 20 फीट चौड़ा रोड पूर्व: श्री विवेक मलिक की सम्पत्ति, पश्चिम: तनवीर मलिक का मकान आरक्षित मूल्य: ₹. 24.00 लाख (₹. चौबीस लाख मात्र), जमा की जाने वाली धरोहर राशि: ₹. 2.40 लाख

शुद्धा का नाम, पता एवं सम्पर्क नं.	यूनिफन बैंक ऑफ इंडिया, एम केपी शाखा, विंग नं. 2, बेंक नं. 10/08 शिव मेडिकोकेल के निकट, प्रेम नगर, देहरादून, उत्तराखंड-248001 एवं 7007700686	बकाया राशि: 31.3.2019 के र. 17,70,923.01 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च
ऋणधारक एवं गारंटरों का नाम	1. श्री अजय कुमार, मकान सं. 105/2, ओकरा रोड, चुखुवाला, देहरादून-248001 2. श्री मोह. फेजान, पुत्र श्री अजय कुमार, निवासी: मे. लिमरा फुडवियर, रिटायर्स रोड, देहरादून	बकाया राशि: 31.3.2019 के र. 17,70,923.01 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च

सम्पत्ति सं. 2: (रचनात्मक कब्जा): नगर निगम, मकान सं. 105, नया नं. 152/45 ओकरा रोड, चुखुवाला ब्लॉक-2, देहरादून-248001, एरिया 47.70 वर्ग मी. में स्थित आवासीय मकान का सभी भाग तथा हिस्सा तथा चौहद्दी: उत्तर: श्रीमती भावना शर्मा की सम्पत्ति दक्षिण: नाला, पूर्व: कॉमन रोड, पश्चिम: नाला आरक्षित मूल्य: ₹. 21.00 लाख (₹. इक्कीस लाख मात्र), जमा की जाने वाली धरोहर राशि: ₹. 2.10 लाख

शुद्धा का नाम, पता एवं सम्पर्क नं.	यूनिफन बैंक ऑफ इंडिया, एम केपी शाखा, विंग नं. 2, बेंक नं. 10/08 शिव मेडिकोकेल के निकट, प्रेम नगर, देहरादून, उत्तराखंड-248001 एवं 7007700686	बकाया राशि: 31.3.2021 के र. 22,98,847.18 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च
ऋणधारक एवं गारंटरों का नाम	1. श्री अजय कुमार, मकान सं. 105/2, ओकरा रोड, चुखुवाला, देहरादून-248001 2. श्री गोपाल कालरा, पुत्र श्री हुसैन चंद कालरा, 103, इंडव्यूएस एमडीडीए कॉलोनी, चंदर रोड, डालावाला, देहरादून, उत्तराखंड-248001 3. श्रीमती सीमा कालरा, पुत्र श्री गोपाल कालरा, 103, इंडव्यूएस एमडीडीए कॉलोनी, चंदर रोड, डालावाला, देहरादून, उत्तराखंड-248001	बकाया राशि: 31.3.2021 के र. 22,98,847.18 तथा आगे का ब्याज, लागत एवं खर्च

सम्पत्ति सं. 3: (रचनात्मक कब्जा): श्री गोपाल कालरा के स्वामित्व में 103 इंडव्यूएस एमडीडीए कॉलोनी, माप 36.00 वर्ग मी., चन्दर रोड, दलावाला, देहरादून, उत्तराखंड-248001 में आवासीय सम्पत्ति का भाग तथा हिस्सा तथा चौहद्दी: उत्तर: मकान सं. 100, दक्षिण: रोड, पूर्व: मकान सं. 102, पश्चिम: मकान सं. 104 आरक्षित मूल्य: ₹. 25.00 लाख (₹.पच्चीस लाख मात्र), जमा की जाने वाली धरोहर राशि: ₹. 2.50 लाख

सभी सम्पत्तियों के लिये: ई-नीलामी की तिथि: 16.11.2021 को 11.00 बजे पूर्वा. से 3.00 बजे अप. तक (10 मिनट के स्वतः विस्तार के साथ) विक्री के विस्तृत नियमों एवं शर्तों के लिये कृपया <https://www.ibapi.in> में दी गई लिंक तथा <https://www.unionbankofindia.co.in/english/Tender/ViewAllAuction.aspx> देखें। पंजीकरण एवं लायिंग तथा बोली के नियमों के लिये कृपया <https://www.mstcecom-merc.com/auctionhome/ibapi/index.jsp> देखें।  
तिथि: 7.10.2021 प्राधिकृत अधिकारी

**DABUR INDIA LIMITED**  
CIN - L2430DL1975PLC007908  
Regd. Office: 8/3, Asaf Ali Road, New Delhi - 110 002  
Tel. No. - 011-23263488, Fax No. - 011-23222051  
Website - [www.dabur.com](http://www.dabur.com); e-mail: [investors@dabur.com](mailto:investors@dabur.com)

**NOTICE**

Notice is hereby given that the undermentioned share certificates of the Company have been reported to be lost or misplaced

SLNO	FOLIO NO.	NAME	CERTIFICATE No.s	SHARES	DISTINCTIVE NO.s
1	DIL0900217	PRASHANT GOUR	84479 90514	1000 1000	602130495-602131494 606261805-606262804
2	DIL0066179	RAJESH KHARE	93224 102091	500 500	898764290-898765789 901142060-901142559
3	DIL0066177	AMITA KHARE	93222 102089	500 500	898764290-898764789 901141060-901141559
4	DIL0901788	ANIL BAXI	58534* 74119 84822 108091	100* 1000 1000 2000	28162251-28162350* 36338291-36338290 602473495-602474494 902791111-902791110
5	DIL0052362	ANSU K BAULA KISAN K BAULA	73293 82249 89226 106372	1000 1000 1000 3000	35533131-35534130 601932350-601933349 606861094-606862083 903786182-903789181
6	DIL0071560	SANJAY KUMAR MATHUR	96421	250	177176377-177176586
7	DIL0046813	JASWANT SINGH	72864 82053 105618	1000 1000 2000	35101191-35102590 601769989-601770988 902291938-902293937
8	M 0000009	MALDE LALIT VIRCHAND	2955-2956* 75607 91472 107530	8* 100 100 300	13630981-13630988* 37648551-36785000 607184949-607185048 905982671-905982700
9	DIL0066539	C P RAMCHANDRAN (Deceased) SUDHA RAMCHANDRAN	93584	40	899045535-899045574

\*Shares of face value of Rs. 10 each

1. Any person who has a claim or lien or interest in the above shares and having any objection to the issue of duplicate share certificates in lieu of the above, is requested to notify the same to the Company at its Registered Office located by 28.10.2021, indicating the nature of the claim, lien or interest of his/her objection to the said issue of duplicate share certificates through an affidavit duly attested.

2. In case company does not receive any objection within aforesaid period it shall proceed with the issue of new share certificates of the face value of Re. 1 each in lieu of the old shares of the face value of Rs.10 or Re.1 each, as the case may be, comprised in the above mentioned lost share certificates without retaining any claim / damages whatsoever it may be.

3. The submission of documents by the members to the company shall be deemed to be completed on 28.10.2021 being last date of receipt of objection, if any, by the company on the above shares.

for DABUR INDIA LIMITED  
(A.K.JAIN)  
E.V.P.(Finance) & Company Secretary

**शिवालिक स्माल फाइनेंस बैंक लिमिटेड**  
पंजीकृत कार्यालय : 501, सैकल ऑफिस, जलसा हिन्दुस्टेन सेंटर, नई दिल्ली-110025  
सीआरएन : U65900DL2020PLC366027

**नीलामी सूचना**

शिवालिक स्माल फाइनेंस बैंक लिमिटेड के निम्नलिखित कर्जदारों को परन्तुदा सूचित किया जाता है कि बैंक से उक्त ऋण धरने वाले कर्जदारों को बैंक द्वारा जारी व्यक्तित्व सूचनाओं सहित नगर-नगर विभिन्न मांग पत्रों तथा सूचनाओं से बचाव सूचनाओं द्वारा न्यायोचित नहीं किया गया। परन्तुदा सभी कर्जदारों को सूचित किया जाता है कि बैंक के पास प्रतिभूति के रूप में रखे गए आधुनिक की नीलामी करने का निश्चय किया गया है और तदनुसार नीलामी की तिथि 28.10.2021 के रूप में 12.00 बजे दोपहर शाखा परिसरों पर की जाएगी जहाँ से ऋण धरने वाले कर्जदारों, खाता धारकों तथा नवतन्त्रियों से नीलामी के निष्पत्ति एवं शर्तों के अनुसार इस नीलामी में भाग ले सकते हैं।



